

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. महिला व बालकल्याण समिती सभा

कार्यपत्रिका क्रमांक - ४

**सभावृत्तांत**

दिनांक - २८/१०/२०१५

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक २८/१०/२०१५ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा. गिता सुशिल मंचरकर - सभापती
२. मा. जवळकर वैशाली राहूल
३. मा. शितोळे शैलजा बाबुराव
४. मा. लांडे श्रध्दा बाजीराव
५. मा. ठोंबरे सुभद्रा ईश्वर
६. मा. अश्विनी गजानन चिंचवडे-पाटील

या शिवाय मा.खांडकेकर - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.ऐवले - समाज विकास अधिकारी, मा.बहाददरपुरे - सहा.समाज विकास अधिकारी, मा.जगदाळे - सहा.प्रकल्प अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.१) एच.ए.मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करणेबाबत - मा.अश्विनी चिंचवडे, मा.श्रध्दा लांडे यांचा प्रस्ताव.

-----

दिनांक १४/१०/२०१५ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ३) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक : ८

विषय क्रमांक : १

दिनांक : २८/१०/२०१५

सुचक : मा.अश्विनी चिंचवडे

अनुमोदक : मा.श्रध्दा लांडे

संदर्भ :- मा.अश्विनी चिंचवडे, मा.श्रध्दा लांडे यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने शहरातील महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळणेकामी दरवर्षी मनपाच्यावतीने पवनाथडी आयोजित करण्यात येते. यावर्षी येणा-या पवनाथडी जत्रेचे जानेवारी २०१६ मध्ये एच.ए.मैदानावर आयोजन करण्यात यावे. कारण हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती भागात असून वाहन पार्कींग तसेच इतर सोयीसुविधांच्या बाबतीत परिसर उपयुक्त असल्याने संपूर्ण शहरातून ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने येण्यास सोईचे होईल. त्यामुळे निश्चित महिला सबलीकरणास मदत होईल. तरी पवनाथडी जत्रा एच.ए.मैदानावर आयोजित करण्यास व त्याकामी येणा-या खर्चास मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( गिता सुशिल मंचरकर )

सभापती

महिला व बालकल्याण समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/७५४/२०१५

दिनांक : २८/१०/२०१५

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.